

Ref.No. IFL/COM/2025-26/020**Date:** 7th November, 2025

To,
National Stock Exchange of India Limited
The Listing Department
Exchange Plaza, C-1, Block G, Bandra Kurla Complex,
Bandra (East), Mumbai 400 051 (Maharashtra)

NSE Symbol: INSPIRE**Subject: Newspaper advertisement titled "Notice of the 13th Annual General Meeting to be held through Video Conferencing (VC)/Other Audio-Visual Means (OAVM)"**

Pursuant to Regulation 30 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements), Regulations, 2015 and in compliance with various circulars issued by the Ministry of Corporate Affairs, we hereby enclose copies of newspaper advertisement published in The Free Press (English) and Navshakti (Marathi) on 7th November, 2025 intimating the shareholders about the Annual General Meeting to be held through Video Conference (VC) / Other Audio-Visual Means (OAVM) on Saturday, 29th November, 2025 at 4.00 P.M. (IST)

We request you to take above information on record.

For INSPIRE FILMS LIMITED

YASH A
PATNAIK

Digitally signed by
YASH A PATNAIK
Date: 2025.11.07
16:54:38 +05'30'

YASH A. PATNAIK
MANAGING DIRECTOR
DIN: 01270640

NOTICE IS HEREBY GIVEN THAT 13th ANNUAL GENERAL MEETING (AGM) OF THE MEMBERS OF INSPIRE FILMS LIMITED WILL BE HELD ON SATURDAY, 29TH NOVEMBER, 2025 AT 04:00 PM.(IST) THROUGH VIDEO CONFERRING / OTHER AUDIO-VISUAL MEANS (VC/OAVM) in compliance with the applicable laws and circulars issued by the Ministry of Corporate Affairs (MCA) and the Securities and Exchange Board of India (SEBI), to transact the Ordinary and Special business as set out in title Notice convening the AGM, which circulated to the Members.

In accordance with the applicable MCA Circulars and the applicable SEBI Circulars, the Annual Report for the Financial Year 2024-25 (FY 24-25) along with the Notice of the AGM ("Annual Report") will be sent electronically to those Members whose email addresses are registered with the Company/ Registrar & Transfer Agents (RTA) / Depository Participants (DPs), A letter providing a web-link and QR code for accessing the Annual Report will be sent to those Members who have not registered their Email IDs.

The Annual Report will also be made available on following websites: (a) the Company - www.inspirefilms.com National Stock Exchange of India Limited - www.nseindia.com , and (d) National Securities Depository Limited (NSDL) - www.evoting.nsdl.com.

Members can attend and participate In the AGM through the VC/ OAVM facility only and their attendance shall be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Companies Act 2013. Remote voting facility is provided to the Members to cast their vote on the Resolutions set in the Notice of the AGM, prior to the AGM or during the AGM. Detailed procedure for e-voting and joining virtual AGM would form part of the Notice.

The Company's Registrar and Share Transfer Agent ("RTA") for its Share Registry work are Maashtha Securities Private Limited email: rtac@maashtha.com .

Place: Mumbai
Date: 7th November, 2025

FOR INSPIRE FILMS LIMITED
sd/-
Yash Patnaik
MANAGING DIRECTOR
DIN: 01270640

मराठी मनाचा आवाज



www.navshakti.co.in

जाहीर नोटीस

मे. सखी वाईन्स, एफएल - २ क्र. ३३४ व सीएल/एफएल / डिओडी - ३ क्र. ११, शाह भिमजी गोवंर कंपाउंड, एस. व्ही. रोड, विलेपार्ले (प), मुंबई या अनुजलीमधील दिवंगत भागीदार रसीक जी. शाह यांचे निधन झाल्याने त्यांचे नाव कमी करून, अनुजलीममध्ये त्यांच्या वारस मुली श्रीमती स्वाती रसिक शाह व श्रीमती कल्पना रसीक शाह यांची नावे समाविष्ट करणेबाबत विनंती केली आहे. तसेच श्रीमती मंदाकीनी जी. हुले अनुजलीमचे भागीदार यांचे नाव अनुजलीमधून वळवण्याकरीता विनंती केलेली आहे. तरी याबाबत कोणास काही हरकत असल्यास त्यांनी त्यांचे लेखी आक्षेप ही नोटीस प्रसिध्द झाल्याचे तारखेपासून ८ दिवसांच्या आत "अधीक्षक, राज्य उपायदंड शुल्क, मुंबई उपनगर, राज्य उपायदंड शुल्क, भवन, दुसरा मजला, प्लॉट नं. १४५०, महानगरपालिका सभागृह मार्ग, फार्ट, मुंबई - ०११" या पत्त्यावर पाठवावी. जर वरील मुदतीत कोणतेही लेखी आक्षेप प्राप्त न झाल्यास सदर अनुजलीमधून दिवंगत भागीदार रसीक जी. शाह यांचे नाव कमी करून, सदर अनुजलीममध्ये त्यांच्या वारस मुली श्रीमती स्वाती रसिक शाह व श्रीमती कल्पना रसीक शाह यांची नावे समाविष्ट करण्यात येतील. व श्रीमती मंदाकीनी जी. हुले अनुजलीमचे भागीदार यांचे नाव अनुजलीमधून कमी करण्यात येईल.

स्वाक्षरीत / -
जिल्हाधिकारी, मुंबई उपनगर करीत.

MUMBAI DEBTS RECOVERY TRIBUNAL NO.1
(Govt. of India Ministry of Finance)
MTNL Building, 2nd Floor, Telephone Bhavan, Colaba Market, Colaba Mumbai 400 005
RECOVERY PROCEEDING NO. 1 OF 2024
CENTRAL BANK OF INDIACertificate Holder
Versus
ALTUS PHARMA TECH PRIVATE LIMITED & OrsCertificate Debtor To,
1. Altus Pharma Tech Private Limited, Office at 3, Veneziana, 91-B, Prof. Almeida Road, Bandra, Mumbai-400 050.
2. V. Sheshadri, adult Indian inhabitant residing at 3, Silver Sands, Juhu Tara Road, Santacruz (West), Mumbai- 400054.
3. Ms. H. S. Mamik, also adult, Indian inhabitant residing at 29 Industrial Area, Chandigarh.

DEMAND NOTICE
In view of the Recovery Certificate issued in TOA No 456 of 2024 passed by the Hon'ble Presiding Officer, DRT-I, an amount of Rs.1,58,35,151.21 (Rupees One Crore Fifty Eight Lakhs thirty five Thousand One Hundred Fifty One and Paise Twenty One Only) with interest is due against you.
You are hereby called upon to deposit the above sum within 15 days of the receipt of the Notice, failing which the recovery shall be made per rules.
In addition to the aforesaid sum, you shall be liable to pay -
a) Interest @ 15.75% PA with respect to Overdraft Facility till its realization and 16% with respect to overdraft against book Debts Facility monthly rent from the date of filing Transfer Original Application till its realization.
b) All costs, charges and expenses incurred in respect of the service of this notice & other process will be taken for recovering the amount due.
Given under my hand and seal of the Tribunal on 10th day of October, 2025 at Mumbai.
(MAHESH KUMAR)
Recovery Officer Debts Recovery Tribunal - I

वसई-विरार शहर महानगरपालिका
मुख्य कार्यालय विरार, विरार (पूर्व),
ता. वसई, जि. पालघर, पिन ४०९ ३०३.
दूरध्वनी: ०२५०-२४०२१७९/२४०३२२४/२४०२१०९
फॅक्स: ०२५०-२४०२५६३
ईमेल: vasaivirarcorporation@yahoo.com
जाहीर निविदा सूचना

वसई विरार शहर महानगरपालिका कार्यक्षेत्रातील एकूण १२ कामांकरीता सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडील योग्य त्या ग्यातील नोंदणीकृत ठेकेदारांकडून ऑनलाईन ई-निविदा मागविण्यात येत आहे. ई-निविदा सूचना व निविदा प्रपत्र <http://mahatenders.gov.in> या शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर दि. ०८/११/२०२५४ रोजी पासून उपलब्ध राहणार आहे. ऑनलाईन ई निविदा <http://mahatenders.gov.in> या शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर दि. ०८.११.२०२५ रोजी पासून ते दि. १७/११/२०२५ रोजी दुपारी ३.०० वाजेपर्यंत स्वीकारण्यात येतील. प्राम निविदा शस्य झाल्यास दि. १८/११/२०२५ रोजी सकाळी ११.०० नंतर अथवा इतर सोयीच्या दिवशी ऑनलाईन उघडण्यात येतील.
जा.क्र.: व.वि.श.म./शअ/बांध/०२७/२०२५
दिनांक: ६/११/२०२५
Please Visit our Official website
(<https://mahatenders.gov.in>)

सही / -
(प्रदिप पाचंगे)
प्र. शहर अभियंता
वसई विरार शहर महानगरपालिका

MUMBAI SLUM IMPROVEMENT BOARD

(MAHARASHTRA HOUSING AND AREA DEVELOPMENT AUTHORITY)

Tel. no. 022-66405484, E-mail - ee-cityslum@gmail.com

e-TENDER NOTICE No. 55

Executive Engineer (City) Division, Mumbai Slum Improvement Board, (Unit of MHADA) Room No. 539, 4th floor, Griha Nirman Bhavan. Bandra (East), Mumbai-400051 Phone Number (022) 66405484 is inviting Open / Regular e-Tender for the 12 number of works in the form of B-1 (Percentage Rate) from the Registered contractors in the corresponding appropriate class of contractor or any Govt. / Semi Govt. organization, via online e-tendering system. The detailed tender notice and Tender Documents shall be available & can be downloaded from Government of Maharashtra portal <https://mahatenders.gov.in>. Bidding documents can be loaded on the vwsite. The tender Document sale start on **dated 07.11.2025, 01.00 am** to Document sale end date **14.11.2025, 5.35 pm**. Corrigendum / Amendments if any could be published only on the <https://mahatenders.gov.in> website. The Competent Authority reserves the right to reject any or all the tenders without assigning any reason there of Conditional offers will not be accepted.

Sd/-
Executive Engineer (City),
MSIB Board, Mumbai

MHADA - Leading Housing Authority in the Nation
CPRO/A/996

Follow @mhadaofficial
f o l l o w m e

BHIWANDI NIZAMPUR CITY MUNICIPAL CORPORATION

TENDER NOTICE NO. 110 /2025-26

The Bhiwandi Municipal Corporation invites tender through e-tendering system from consultants for Appointment of Strategic Management & implementation consultant for Design, Development, Implementation and Monitoring of projects & reforms identified under city development plan of Bhiwandi. Tender notice & tender document will be available on the website of Main Portal-<https://mahatenders.gov.in>. The tender through e-tendering system will be accepted from **07/11/2025 up to 14/11/2025** E-tenders will be opened on at, if possible.

| Name of Work | Cost of Blank Tender Form (Rs.). | EMD (Rs.). | Time limit for completion (months) |
|---|---|--------------------------------------|------------------------------------|
| Appointment of Strategic Management & Implementation consultant for Design, Development, Implementation Monitoring of projects & reforms identified under city development plan of Bhiwandi. | 2,000/- + 18% & GST is equals to Total 2,360/- by NEFT/RTGS (to be paid online and by NEFT/RTGS) | 5,00,000/- (to be paid online | 36 Months |

Pre-bid meeting for the tender will be held on **12/11/2025 at 11.00 AM at CITY ENGINEER OFFICE 5TH FLOOR, Bhiwandi Municipal corporation Head office, Bhiwandi.**

Rights to reject any or all tenders without assigning any reason thereof are reserved by the Commissioner and whose decision shall be final and legally binding on all the bidders.

Sd/-
(Jamil Patel)
CITY ENGINEER
Bhiwandi Nizampur City Municipal Corporation,

BRIHANMUMBAI MUNICIPAL CORPORATION

K.E.M. Hospital Parel, Mumbai-400 012

E-PROCUREMENT TENDER NOTICE

No. KEM/35/TDRE-Gen Dated 04.11.2025

This is an E-Tender Notice. The Brihanmumbai Municipal Corpration invites E-Tender for the follwing work on "rate basis".

| Sr. No. | Description | Tender Fee (Us.) | EMD Amount Rs. | Solvency | Start date & Time for online Downloading | End date & Time for online Submission |
|---------|--|------------------|----------------|----------|--|---------------------------------------|
| 1. | KEM/ 406 /TDRE-III SITC of General Instrument (01 Set) for Orthopaedic dept. of KEM Hospital along with Standard and essential accessories and warranty of five years. e-Tender ID-2025_MCGM_1233796_1 | 3,630/- +18% GST | 17,000/- | 5 Lakh | 07.11.2025 16.00hrs | 17.11.2025 16.00 hrs |
| 2 | KEM/405/TDRE-III SITC of Suction Irrigation Pump (01 Nos) for Obstetrics & Gync dept. of KEM Hospital along with Standard accessories and CMC for Seven years after the completion of warranty of three years. e-Tender ID-2025_MCGM_1233799_1 | 1.452/- +18% GST | 8.750/- | 2 Lakh | 07.11.2025 16.00hrs | 17.11.2025 16.00 hrs |

The tender document is available on BMC portal (<http://www.BMC.gov.in>) along with this tender notice. However the bid will be invited through Mahatender portal (<https://mahatenders.ov.in>) Tenders shall note that any corrigendum issued regarding this tender notice will be published on the Mahatender website and BMC portal only. No corrigendum will be published in the local newspapers.

The tender documents will not be issued or received by post.

Sd/- (04.11.2025)
Dean (KEM Hospital)

PRO/2113/ADV/2025-26

Keep the terraces clean, remove odd articles/junk/scrap

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the public at large that we, on behalf of our clients, are investigating the right, title and interest of **Uniworth Creations Private Limited**, having its registered address at 512-13, Manish Chamber, Sonawala Road, Goregaon (E), Mumbai – 400063 ("Owners"), to the property which is more particularly described in the Schedule hereunder written ("Premises") free from all encumbrances and charges.

All person(s) / entities including inter alia any bank and / or financial institution and / or authority, claiming or having any share, right, title, benefit, estate, interest, claim or demand whatsoever to or in respect of the Premises or any part thereof, whether by way of sale, ownership, transfer, assignment, tenancy, sub-tenancy, lease, sub-lease, license, gift, raise, exchange, family arrangement, care-taker basis, occupation, possession, mortgage, charge, encumbrance, lien, inheritance, bequest, succession, easement, maintenance, trust, family arrangement / settlement, order/decreet/judgment/award of court/tribunal, attachment, contracts/agreements or otherwise of any nature whatsoever and / or having possession of the Original Title Document/ s in respect of the Premises, by virtue of any of the aforesaid or otherwise howsoever are hereby requested to make the same known in writing to the undersigned at the within mentioned address and email ID, within 10 (ten) days from the date of publication hereof, with notarised documentary evidence on which they are basing and asserting their rights with respect to the Premises or any part thereof, failing which, such claims or objection or demand of whatsoever nature, if any, shall be deemed to have been waived and/ or abandoned to all intents and purposes.

THE SCHEDULE REFERRED TO ABOVE
(Description of the Premises)
Residential premises bearing Apartment No. 1604, 16th floor, admeasuring about 2,964 sq. ft. RERA carpet area (equivalent to 275.35 sq. mtrs. RERA carpet area) and exclusive balcony, veranda and open terraces area admeasuring 100 sq. ft. RERA carpet area (equivalent to 9.31 sq. mtrs. carpet area), in the building known as 'Artes' together with exclusive right to use 3 (three) car parking bays being (i) (1) (one) single car parking space bearing No. 22 at Podium 4 level, and (ii) (1) (one) Lower stack car parking bearing no. 61 at Podium 5 level and (iii) (1) (one) Upper stack car parking bearing no. 62 at Podium 5 level, situated at Worli, Mumbai 400025, and standing on land bearing Plot Nos. 249 and 249A of Worli Estate of the Municipal Corporation of Greater Mumbai, bearing CS Nos. 2/1629 of Lower Parel Division, Mumbai City District and Plot No. 248B of the Worli Estate of the Municipal Corporation of Greater Mumbai, bearing CS No. 1A/1629 of Lower Parel Division, Mumbai City District.

Dated this 7th day of November, 2025
Sd/-
Sherman C. Parikh, Partner
For **Jani & Parikh**
Advocates & Solicitors
311, Dalamal Towers,
211, Free Press Journal Road,
Nariman Point, Mumbai 400 021.
Email: sherman@janiparikh.in

ASREC (India) Limited

Bldg No. 2, Unit No. 201-202A & 200-202B, Gr. Floor, Solitaire Corporate Park, Andheri Ghatkopar Link Road, Chakala, Andheri (East), Mumbai-400 093.

APPENDIX-IV A
PUBLIC NOTICE FOR E-AUCTION – SALE OF IMMOVABLE PROPERTIES (Under Rule 8 (6) read with Rule 9 (1) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002
WHEREAS, ASREC (India) Ltd. is a Securitization and Asset Reconstruction Company (hereinafter referred to as "ASREC") and secured creditor of group accounts of (1) M/s. Poly Bags and their partners & joint Co-borrowers Mr. Nikhil Chandras Kamath Son & Legal heir of late Mr. Chandras Vasudev Kamath, Partner and Joint/ Co-Borrower; & Mr. Ashwin Chandras Kamath (Son & Legal heir of late Mr. Chandras Vasudev Kamath, Partner and Joint/ Co-Borrower) and (2) M/s. Pvf Films and their partners & joint Co-borrowers Mr. Nikhil Chandras Kamath Son & Legal heir of late Mr. Chandras Vasudev Kamath, Partner and Joint/ Co-Borrower; & Mr. Ashwin Chandras Kamath (Son & Legal heir of late Mr. Chandras Vasudev Kamath, Partner and Joint/ Co-Borrower) (hereinafter referred to as "Borrowers") by virtue of Assignment Agreement dated 25.03.2021 executed with Bharat Co-operative Bank (Mumbai) Ltd (hereinafter referred to as "Assignor Bank"), and has acquired the secured debt of Borrowers along with underlying securities from the Assignor Bank.
The Authorized Officer of Assignor Bank in exercise of powers conferred under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (SARFAESI) and Security Interest (Enforcement) Rules, 2002, had issued a demand notice dated 25.06.2019 u/s. 13(2) of the said act calling upon all the borrowers for repayment of total outstanding amount aggregating to Rs. 1,27,77,077.35/- (Rupees One Crore Twenty-Seven Lacs Seventy-Seven Thousand Seventy-Seven and Paise Fifty-Five Only) as on 29.05.2019 in the group accounts of M/s. Poly Bags and Rs. 4,06,48,335/- (Rupees Four Crore Six Lacs Forty-Eight Thousand Three Hundred and Thirty-Five Only) as on 22.06.2019 in the group account of M/s. Poly Films with further interest thereon, after adjusting recovery made if any, in respect of the advances granted by the Assignor Bank to the Borrowers within the stipulated period of 60 days.
As the Borrowers have failed to pay the dues as per the said Demand Notice under Sec. 13 (2) of the said Act, the Authorized Officer of ASREC took physical possession in exercise of the powers conferred under Section 13(4) read with Enforcement of Securities (Interest) Rules, 2002 of the properties 1 and 2 more particularly described in Schedule here under on 12.12.2023. Pursuant to Assignment Agreement dated 25.03.2021, ASREC has acquired the financial assets of aforesaid Borrowers from Assignor Bank with all rights, title and interest together with underlying security interest under Section 5 of the SARFAESI Act, 2002.
As the Borrowers having failed in repayment of entire outstanding amount as per said demand notice and pursuant to the aforesaid assignment in favour of ASREC, the Authorized Officer of ASREC intends to sell the below mentioned properties for recovery of our dues in the account.
Notice is hereby given to the public in general and Borrowers in particular that the Authorized Officer of ASREC hereby intends to sell the below mentioned secured properties for recovery of dues and hence the tenders/bids are invited in sealed cover for the purchase of the secured properties. The properties shall be sold strictly on "As is where is", "As is what is", "As is whatever Condition There is" and "No Recourse basis"

| Sr. No. | Description of the Property | Reserve Price (Rs. in lacs) | E.M.D. (Rs. in lacs) | Bid Increment al Value Rs. in lacs |
|---------|--|-----------------------------|----------------------|------------------------------------|
| 1 | All that Piece and Parcel of non-agricultural land bearing Plot No. 38, admeasuring 1550 Sq. meters and constructed building consisting of RCC Shed area admeasuring 12729.1 Sq. ft. and extended shed area, admeasuring 3893.50 sq. ft, bearing Survey No.220, Hissa No.1, Survey No. 219, Hissa No. 4, Survey No. 220, Hissa No. 3 and Survey No. 221, Hissa No. 1, New Survey No.58/4, 57/1,2,3 and 561/1 situate, lying and being at Village Algaon, Taluka, Shahapur, District, Thane-421603, owned by M/s Poly Bags and bounded by: East: Shrubs/ Open Plot, West: Plot No.55, North: Rainbow Company, South: Open Plot. | 124.00 | 15.00 | 1.00* |
| 2 | All that piece and parcel of Industrial Plot of Land bearing Plot No. 55, admeasuring 1000 sq. meters and building constructed thereon admeasuring 7543.60 sq. ft., build up area situated at Survey No. 220 Hissa No. 3, Survey No. 219 Hissa No. 1, of Village-Algaon, Pundhe, Mumbai Agra Highway Road, Taluka Shahapur District Thane-421603, owned by M/s Poly Films and Bounded by: East: Internal Road/Plot No. 38, West: Pawan Machinery, North: Internal Road/Green Engg. Rainbow Company; Plot No. 54. | 87.50 | 10.00 | 1.00** |
| | Total | 211.50 | 25.00 | |

• Preference will be given to the bidder interested in bidding for both the properties **1& Industrial Plot of Land bearing Plot No. 38 & 55 together as above.**
• Inspection of Properties No. 1 & 2: On 01.12.2025 from 11.00 A.M. to 01.00 P.M.
Tender Forms can be downloaded from the website of ASREC (INDIA) LTD. (www.asrecindia.co.in) and from the office of the Authorized Officer of ASREC, 201-202A & 200-202B, Gr. Floor, Solitaire Corporate Park, Andheri Ghatkopar Link Road, Chakala, Andheri (East), Mumbai-400 093.
TERMS & CONDITIONS:
1. **THE E-AUCTION WILL BE HELD ON 03.12.2025 BETWEEN 10.00 A.M TO 12.00 PM WITH UNLIMITED AUTO TIME EXTENSION OF 5 MINUTES EACH, TILL THE SALE IS CONCLUDED.**
2. E-auction will be conducted under "online electronic bidding" through Asrecs approved service provider M/s. C1 INDIA PRIVATE LIMITED at website: <https://www.bankauctions.com> (web portal of M/s C1 INDIA PRIVATE LIMITED). E-auction tender document containing online e-auction bid form, declaration, General Terms and Conditions of online e-auction sale are available in websites: www.asrecindia.co.in and <https://www.bankauctions.com>. The intending bidder shall hold a valid e-mail address. To contact M/s. C1 India Private Limited - Mr. Bhavik Pandya - Mobile: +91 8866582937, Help Line No: (+ 91- 124-4302020/ 21,22 + 917291981124/ 1125/ 1126, Email: gujarat@c1india.com, support@bankauctions.com)
3. Registration of the enlisted bidders will be carried out by the service provider and the user ID or Password will be communicated to the bidders through e-mail. The bidders will be provided necessary training on e-auction free of cost. Neither ASREC nor the service provider will be responsible for any disputes/failure or part of the computer or network disruptions. To ward off such incidents, bidders are advised to make all necessary arrangements such as alternative power back-up etc.
4. To the best of knowledge and information of the Authorized Officer, there is no encumbrances on the properties. The intending bidders should make their own independent enquires regarding encumbrances, title and conditions put on auction and claims/rights affecting the properties prior to submitting their bids. The e-auction advertisement does not constitute and will not be deemed to constitute any commitment or any representation of ASREC. The properties are being sold with all existing encumbrances whether known or unknown to ASREC. The Authorized Officer / Secured Creditor shall not be responsible in any way for any third-party claims/rights/views.
5. Auction will be held for the entire properties as stated above on "As is where is", "As is what is" and "As is whatever There is" and "No Recourse basis".
6. Bid form will be available on payment of Rs. 500/- per form (non-refundable). Bid Form can be downloaded from website www.asrecindia.co.in, and payment of Rs.500/- per form (nonrefundable) can be tendered to the Authorized Officer at the time of submission of bids
7. Bid in the prescribed format given in the tender document shall be submitted along with Bidder's ID & Address proof to Authorized Officer of ASREC (India) Ltd., Bldg. No. 2, Unit No. 201-202A & 200-202B, Gr. Floor, Solitaire Corporate Park, Andheri Ghatkopar Link Road, Chakala, Andheri (East), Mumbai – 400093 or submit through email to sunil.korgaonkar@asrecindia.co.in. **The bid form or EMD received after 04:00 PM on 02.12.2025 for any reason whatsoever will not be entertained.** Bid without EMD shall be rejected summarily.
8. The intending purchasers/bidders are required to deposit EMD amount either through NEFT /RTGS in the Account No.: 009020110001517, with Bank of India, SBI, Andheri Branch, Name of the Bank Account / Name of the Beneficiary: **ASREC PS-12/2020-21 TRUST, IFSC Code: BKID 0000090.** The Earnest Money Deposit (EMD) of the successful bidder shall be retained towards part of sale consideration and the EMD of unsuccessful bidders shall be refunded in the same way. The EMD shall not bear any interest. The bidders are requested to give particulars of their bank account to facilitate quick and proper refund.
9. The successful bidder shall immediately i.e. on the same day or not later than next working day, as the case may be, deposit 25% of the sale price (inclusive of EMD amount deposited) to the Authorized Officer and in default of such deposit, EMD will be forfeited and the properties shall be sold again.
10. The balance amount of the sale price shall be paid on or before 15th day of confirmation of sale of the properties or such extended period as may be agreed upon in writing between the secured creditor and successful bidder. In default of payment within above stipulated time period, the deposit shall be forfeited and the properties shall be resold and the defaulting purchaser shall forfeit all claims to the properties or to any part of the sum for which it may be subsequently sold.
11. The sale shall be subject to rules/conditions prescribed under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002.
12. The Bid without EMD amount and/or less than the Reserve price shall not be accepted / confirmed.
13. **The interested bidders can Contact to: Mr. Sunil Korgaonkar - Cell No. 9820844518, 022-69314512, Mr. Vijay L Asudani- Cell No 9545521975, 022-69314516, Mr. Vishal Anand- Cell No 9570882898, 022-69314510, may be contacted for any query between 10.00 A. M. to 5.00 P.M. from Monday to Friday.**
14. The Authorized officer has every right to accept or reject any or all offers and/or modify any terms/conditions without assigning any reasons thereof.
15. The successful bidder would bear the charges/fees payable for registration, stamp duty, registration fee, incidental expenses etc, as applicable as per law. All out goings, i.e. Municipality/Local Body Taxes, Water Taxes/dues, Maintenance/Society Charges, and Electricity, Gas Connection charges and any other Overdue in respect of the said properties shall be paid by the successful bidder/purchaser.
16. The successful bidder shall be bound and condition of sale and on confirmation of the sale the Authorized Officer shall issue CERTIFICATE OF SALE in favour of the successful Bidder.
17. In the event the auction scheduled hereinabove fails for any reason whatsoever, ASREC has the right to sell the secured asset under auction through this Notice by way of PRIVATE TREATY or under the provisions of Rule 8(5) of the Security Interest (Enforcement) Rules and the SARFAESI Act, 2002.
18. The highest bid will be subject to approval of the secured creditor/Authorized Officer.
THIS NOTICE IS AS IS (FIFTEEN DAYS NOTICE) TO THE BORROWERS & JOINT/CO-BORROWERS/GUARANTORS FOR SALE OF SECURED PROPERTIES UNDER RULES 8(6) & 9(1) OF SARFAESI ACT AND SECURITY INTEREST (ENFORCEMENT) RULES ON THE ABOVE-MENTIONED DATE IF THEIR OUTSTANDING DUES ARE NOT PAID IN FULL.
Date: 07.11.2025
Place: Mumbai

Sd/-
Sunil Korgaonkar
Authorized Officer
ASREC (India) Ltd.

बैंक ऑफ इंडिया Bank of India BOI

SHIVAJI UDAYAN Branch - Nasik Zone

See rule 8(1)
POSSESSION NOTICE
(FOR IMMOVABLE PROPERTY)

Whereas :

The undersigned, being the Authorized Officer of the **Bank of India** under Securitization And Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (Act 54 of 2002) and in exercise of powers conferred under Section 13 (12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules 2002, issued a Demand Notice dated **15/08/2025** calling upon the **BORROWER/S Mrs. Prashali Sunil Shinde** to repay the amount mentioned in the notice, being **Rs. 17,49,429.22 [In Words : Rupees Seventeen Lakh Forty Nine Thousand Four Hundred Twenty Nine and Twenty Two Paise] as on 15/08/2025** within 60 days from the date of receipt of the said notice.

The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general, that the undersigned has taken **Actual possession** of the property described herein below in exercise of powers conferred on him / her under Section 13 (4) of the said Act, read with Rule 8 of the Security Interest (Enforcement) Rules 2002 on this **01st day of November of the year 2025**.

The borrower's attention is invited to provisions of sub section (8) of section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets.

The borrower in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of **Bank of India** for an amount of **Rs. 17,49,429.22 [In Words : Rupees Seventeen Lakh Forty Nine Thousand Four Hundred Twenty Nine and Twenty Two Paise] as on 15/08/2025 + future interest** thereon.

The borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets.

The details of the property/ies mortgaged to the Bank and taken possession by the Bank are as follows :-

| Sr. No. | Description Of The Mortgaged Property Details :- |
|---------|--|
| 1. | All That Piece And Parcel Of Property Situated At :- Equitable Mortgage Flat No. 608, Carpet area admeasuring - 36.94 Sq.Mtrs., Usable Open Balcony area admeasuring 06.66 Sq.Mtrs., and Terrace area admeasuring - 02.27 Sq.Mtrs., on Sixth Floor in the building known as Omkar Heights Apartment constructed on Plot No. 16, area adm. 657.00 Sq.Mtrs., and Plot No. 17, area adm. 657.00 Sq.Mtrs., i.e. total area admeasuring - 1314.00 Sq.Mtrs. out of Gat No. 99-1/00/D/2/B, Situated at Village Chunchale, Tal. & Dist. Nashik. Bounded As Follows :- Ploted area of (as per Agreement to Sale) :-Plot No 16, Survey No. 99-1/00/D/2/B East :- By Plot No. 18 West :- By 09 Meter Wide Road South :- By 18 Meter Wide Road North :- By Plot No. 23, 24 & 25 Flat area (as per Agreement to Sale) :- Flat no. 608 East :- By Flat No. 607 West :- By Marginal Space South :- By Marginal Space North :- By Lobby and Flat No. 609 |

Date : 01.11.2025
Place : Nashik
Authorized Officer
Bank of India

KALYAN DOMBIVLI MUNICIPAL CORPORATION

Notice

(As per Section 37(1) of Maharashtra Regional and Town Planning Act, 1966)

Whereas, the Development plan for 27 villages of Kalyan and Ambarnath Talukas situated in Kalyan Dombivli Municipal Corporation (hereinafter referred to as "the said Corporation") has been sanctioned by the Urban Development Department, Government of Maharashtra under section 31(1) of Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 (hereinafter referred to as "the said Act") vide notification No. TPS-1212/1697/C.R.101/13/UD-12, dated 11th March 2015 excluding the excluded parts (EP) and sanctioned the Excluded part of the said Development Plan vide Urban Development Department notification No. TPS-1216/1697/C.R.240/16/UD-12, dated 9th May 2017. Also the Development plan for Sector 3 to 7 for the said Corporation has been sanctioned by the Urban Development Department, Government of Maharashtra as per section 31(1) of the said Act vide notification No. TPS-1208/2884/C.R.139/09/UD-12, dated 04th April 2012 excluding the excluded parts (EP) and sanctioned the Excluded part of the said Development Plan vide Urban Development Department notification No. TPS-1216/458/C.R.148/12/UD-12, dated 4th August 2016 (hereinafter referred to as " the said sanctioned Development Plan").

And Whereas, Mumbai Metropolitan Region Development Authority (hereinafter referred to as the "said Authority") is developing the development plan road of the said Corporation having width 30.00mt and 45.00mt starting from Survey number 94 at village Hedutane to survey number 122 at village Titwala (hereinafter referred to as "the Ring Route") in parts namely Segment I to VIII. As per the said sanctioned Development Plan, there is no connectivity for 30.00mt wide road from survey number 243 at village Bhopar (H point) to survey number 18 at village Ayare (HI point) (hereinafter referred to as "Missing Link").

And Whereas, the said Authority has finalized alignment option B for the said Missing Link in Segement II of the said Ring Route provided from option A and B during the meeting conducted in their office dated 15th October 2024. The proposed 30.00mt wide alignment starts from survey number 243(P) at village Bhopar and passes through survey number 22(P), 21 (P), 245(P), 11(P), 217(P), 8(P), 10(P), 9(P), 216(P) 3(P), 4(P), 213(P), 111(P), 110(P), 252(P), 117(P), 261(P), 262(P), 179(P), 186(P), 195(P), 194(P), 198(P), 199(P), 201 (P) and thereafter passes through village Nandivali tarfe Panchanand having survey numbers 86(P), 54(P), 53(P) village Kopar having survey number 11(P), 10(P), 19(P), 18(P), 17(P), 16(P), 20(P), village Dombivali(Old) having survey numbers 53(P), 55(P), 57(P), 60(P), 61(P), 69(P), 68(P), 56(P) and it ends at the beginning of 30.00mt wide Segment III Ring Route. Due to the proposed new alignment of Missing Link, the area of Reservation No. G-16 having total area of 45800.00 sq.mt is being approximately reduced by 3075.00sq.mt. The area of reservation of G-16 is reduced at Survey Number 21(P), 22(P) and 245(P) at village Bhopar. The revised area of reservation no. G-16 will approximately be 42725.00 sq.mt. (hereinafter referred to as "the said Modification")

And Whereas, the commissioner cum administrator of the said Corporation vide General Resolution No.285, dated 03/11/2025 has approved to carry out the said modification in the said sanctioned Development Plan as per section 37(1) of the said Act.

Now therefore, the plan depicting the said modifications has been kept for inspection during office time and official days at following locations.

- Assistant Director of Town Planning, Kalyan Dombivli Municipal Corporation, Kalyan (W)
- 10/E Ward Office, Kalyan Dombivli Municipal Corporation, At Village Davdi, Dombivli (E).
- 8/H Ward Office, Kalyan Dombivli Municipal Corporation, Dombivli (W).

I hereby

अस्वीकृती

ह्या वर्तमानपत्रात प्रकाशित झालेल्या कोणत्याही जाहिरातीमध्ये कर्पायत आलेल्या दाव्यांच्या खरेपणा किंवा सत्यतेबाबत नवशक्ति कोणतीही हमी देत नाही. अशा जाहिरातीवर कोणतीही कृती करण्यापूर्वी त्यांनी स्वतः चौकशी करणयेच किंवा तांचा सल्ला घेण्याबाबत वाचकांना सूचनाप्यात येते.

ह्या वर्तमानपत्रात प्रकाशित झालेल्या किंवा अधिकृत वेबसाईटवर ई पेपर मध्ये अपलोड केलेल्या कोणत्याही जाहिरातीमधील कोणत्याही तथ्यावधि त्रिभुा न्यायालयात किंवा न्यायाधिकार्यात नवशक्तियच्या मुद्रक, प्रकाशक, संपादक आणि प्रोड्यारर यांना जबाबदार धरता येणार नाही. ते दायित्व सर्वेस्वी जाहिरातदारांचे असलेल जमणये वनशक्ति कोणतीही भूमिका असणार नाही.

CHANGE OF NAME

NOTE

Collect the full copy of Newspaper for the submission in passport office.

I HAVE CHANGED MY NAME FROM MARGARET RESURRECTION DSOUZA TO MARGARET ANTHONY DSOUZA AS PER AADHAR CARD NO: 489478522409 CL-197

I HAVE CHANGED MY NAME FROM SHAISTA ABDUL KHALIQUE ANSARI TO SHAISTA SAJJID SHAIKA AS PER DOCUMENTS. CL-200

I HAVE CHANGED MY NAME FROM NOORJAHAN ANWAR ALI KHAN (OLD NAME) TO NOORJAHAN SAMD AKHTAR MANSOORI (NEW NAME) AS PER AFFIDAVIT GRN MH005482536205226U ON DATED 15/07/2025. CL-203

I HAVE CHANGED MY NAME FROM SANOBAR SHAKIL AHAMD SHAIKH (OLD NAME) TO SANOBAR UMAR KHAN (NEW NAME) AS PER AFFIDAVIT GRN MH00821850922526U ON DATED 10/09/2025. CL-203

I UJJWAL THAKUR S/O NAVIN CHANDRA THAKUR, RESIDENT OF FLAT NO. 11-1A, SIDDHARTH APARTMENT, L. J. MEHTA ROAD, NEPEAN SEVA, MUMBAI-400006, HEREBY DECLARE THAT AS PER MY SCHOOL CERTIFICATES AND OTHER DOCUMENTS, I AM BEING KNOWN AS UJJWAL KUMAR THAKUR S/O NAVIN CHANDRA THAKUR. THIS PUBLICATION IS MADE FOR THE PURPOSE OF NAME CORRECTION MY PASSPORT. CL-213

I HAVE CHANGED MY NAME FROM MANISHA SHRIDHAR GURAV TO DIPIKA DASHARATH PUJARE AS PER DOCUMENTS CL-250

I HAVE CHANGED MY NAME FROM MOHD MUSTAKIM SHAIKH TO MOHAMMED SHAIKH AS PER DOCUMENTS CL-250 A

I RAMKANYA MOTHER OF SHEKHAR KAMARU JAMLIYA RESIDENCE OF VILLAGE KAMPEL, TEH INDORE DIST INDORE, STATE MADHYA PRADESH, PIN 452020, HAVE CHANGED MY NAME FROM RAMKANYA TO SORAM JAMLIYA VIDE AFFIDAVIT DATED 04 NOV 2025 BEFORE ADVOCATE AND NOTARY SUNINDER KUMAR KHAJURIA UDHAMPUR (J&K) COURT. CL-255

I HAVE CHANGED MY NAME FROM ARATHI BABU TO ARATHI RENISH AS PER DOCUMENTS. CL-258

I HAVE CHANGED MY NAME FROM RUMI MOHAMED RAIS KHAN TO RUMI RAIS KHAN AS PER DOCUMENTS. CL-258 A

नावात बदल

मी, असे नम्रु करत आहे की, मी माझे नाव निमेष कुमार कानवर वरून राजप्रन्न क्रमांक (एम-२५-२२२०७१५) नुसार निमेष कानवर असे बदलता आहे.

CL-711

जाहीर सूचना

गुंतवणूक सल्लागार नोंदणी स्वाधीन करणेंव्हाई व्हेल पॉर्टनर्स एलएलपी सेबी इन्व्हेस्टमेंट अँडहवायडर नोंदणी क्र. : आयएनए ००००१७३०१ पत्ता: २०६, प्रॉपिअट चॅंसेर्स, मरारास्ट्र्

सूचना याद्वारे देण्यात येत आहे की, व्हाईट व्हेल पॉर्टनर्स एलएलपी, नोंदणी क्रमांक आयएनए००००१७३०१ व बीएफएल नोंदणी क्र. १९०२ धारक यांनी त्यांच्या गुंतवणुकु सल्लागार नोंदणी स्वाधीन करण्याचा हेतू व्यक्त केला आहे. कोणत्याही संबंघित पक्षाला या नोंदणीच्या स्वाधीनतेबाबत आक्षेप असल्यास, त्यांनी वरील नम्रु पत्रचार असलेल्या व्हाईट व्हेल पॉर्टनर्स एलएलपी च्या नोंदणीकर कार्यालयात किंवा <https://scores.sebi.gov.in> किंवा <https://smartodr.in/login> यांना, या सूचनेच्या प्रकाशन दिनांकापासून ३० दिवसांच्या आत आपला लेखी आक्षेप किंवा प्रतिनिधित्व सादर करावे.

जाहीर नोंटेंस

मे. सजी वाईन्स, एफएन - २ क्र. ३३४ व सीएल/एफएल/टिओडी - ३ क्र. ११, शाह भिमजी गोवर कोणपड, रंग. व्ही. रोड, विलेपार्ले (प), मुंबई या अनुजुपतीमधील दिवंगत भागीदार रसीक बी. शाह यांचे निधन झाल्याने त्यांचे नाव कमी करून, अनुजुपतीमध्ये त्यांच्या वारस मुली श्रीमती स्वाती रसिक शाह व श्रीमती कल्पना रसीक शहा यांनी नावे समाविष्ट करण्याबाबत विनंती केली आहे. तसेच श्रीमती मदनकीनी जी. हुले अनुजुपतीचे भागीदार यांचे नाव अनुजुपतीमधून वाळण्याकरीता विनंती केलेली आहे. तरी याबाबत कोणास काही हरकत असल्यास त्यांनी त्यांचे लेखी आक्षेप ग्राही नोंटीस प्रसिध्द झाल्याचे तारखेपासून ८ दिवसांच्या आत **अपीक्षक,राज्य उत्पादन शुल्क, मुंबई उपनगर, राज्य उत्पादन शुल्क, भवन, दुसरा मजला, प्लॉट नं. १४५०, महागणपतिनाथ सावधानमार्ग, फाट, मुंबई-०२१** या पत्रचार करणे.जर वरील मुदतीत कोणतेही लेखी आक्षेप प्राप्त न झाल्यास सदर अनुजुपतीमधील दिवंगत भागीदार रसीक बी. शाह यांचे नाव कमी करून, सदर अनुजुपतीमध्ये त्यांच्या वारस मुली श्रीमती स्वाती रसिक शाह व श्रीमती कल्पना रसीक शहा यांनी नावे समाविष्ट करण्यात येतील. व श्रीमती मदनकीनी जी. हुले अनुजुपतीचे भागीदार यांचे नाव अनुजुपतीमधून कमी करण्यात येईल.

स्वाक्षरीत /- जिल्हाधिकारी, मुंबई उपनगर कारीत.

मुंबई येथील लघु वाद

आर.ए.ई. अँड आर. वाद क्र. ७६६/१९०८ सन २००९ मधील (ए१) अपील क्र. ४३८ सन २०१४ मधील

खालील निमाणी ८ आदेश मधील

मर्जी अर्ज क्र. ८१ सन २०२५ सी. रिटा जॉन मल्लाभासो (वय: ६८ वर्ष, पेशा: गृहिणी, मुंबईच्या प्रीड, भारतीय रहिवासी, राहणार - १४०/१, वरळी व्हिलेज, मेटा मनोहर बिल्डिंग मागे, मुंबई-४०००३०

... उत्तरवादी/ मूळ उत्तरवादी

विरुद्ध

१. सी. वैभव गिणार खेर, वय ५९ वर्ष, पेशा: नेकरी, भास्कर दर्शन, अरुणोदय नगर, मुसुंड, मुंबई-४०००८२

२. सी. पुष्पा शारद कल्याण, वय ५५ वर्ष, पेशा: गृहिणी, व्हॅनूरा रेवेले कॉलोनी, आरबी ११/२५/०६, डॉ. बी. आर. ओबेडकर रोड, परळ, मुंबई-४०००१२

३. सी. शिला रवींद्र तांबे, वय ५२ वर्ष, पेशा: माहिती नाही, मोशी घाट ए/६०५, गोलंडन पॉपकॅन्ड, तानाजी नगर, कल्याण (पश्चिम), जि. ठाणे-४२१३०१

४. श्रीमती मंजुसु सोमन जाधव रिटा ग्राहकांवर हाऊस नं. ४०/१६ (१९मी), खोली क्र. २, वरळी कोठीबादा, मुंबई-४०००३०

५. श्रीमती जयश्री अरुण तांबे, शिवनेरी बिल्डिंग, १ ला मजला, खोली क्र. ११, नु मनिषा नगर, गजानन ट्रेडप्लेस, बैकुंठपुर गाव, कल्याण (पश्चिम), जि. ठाणे-४२१३०१

६. प्रमोद सुनील जाधव (महान), वय २२ वर्ष, राहणार - खोली क्र. २, हाऊस नं. १४०/६ (१९मी) वरळी व्हीलज, मुंबई-४०००३०

७. मयन प्रतिवादी मुंबईचे श्रीमती सबाबाई सुदान जाधव याचा राहावया खोली क्र. २, हाऊस नं. १४०/६ (१९मी), वरळी व्हीलज, मुंबई-४०००३० यांचे वारस आणि कायदेशीर प्रतिनिधी

... उत्तरवादी/ मूळ अपीलकर्ता (मूळ प्रतिवादीचे वा.का.प.)

६९. सी. अरुणा प्रमोद जाधव वय ५४ वर्ष, पेशा: गृहिणी

६बी. सी. हर्ष प्रमोद जाधव, वय २५ वर्ष, पेशा: व्यवसाय

६सी. विदीपा प्रमोद जाधव वय २२ वर्ष, पेशा: विवाधीर्

सर्व राहणार - खोली क्र. २, हाऊस नं. १४०/६, गालकाजी हाऊस, केवारीनाथ भागे मार्ग, न्युमिडिल गाईनजवळ, वरळी, कोठीबादा, मुंबई-४०००३०.

... उत्तरवादी/ मूळ अपीलकर्ता

प्रति,

उपनिर्णामित उत्तरवादी क्र. ३, ६ (ए) ते ६ (सी), ज्याअर्थी, उपनिर्णामित अंदाद (मूळ उत्तरवादी) यांनी उत्तरवादी (मूळ अपीलकर्ते) यांच्या विरुद्ध वरील अर्ज दाखल करून त्यात विनंती केली की, नामदार न्यायालयाचे कृपा करून न्यायाच्या हिलाई न्यायालयात उत्तरवादीविरुद्ध उमा करण्यात आलेली ६ मार्च, २०२५ दिनांकि (ए१) अपील क्र. ४३६ सन २०१४ मध्ये खालील निमाणी (आदेशानुसार द माह क्र. ३,०००/- दावे भरपाई वकम करणारा घेण्याकरिता अर्जदारांना अनुमती घावी आणि अदर अर्जात विनंती केलेले पुढील अनुषंग.

मण्णु, उत्तरवादी क्र. ६, ५ (ए) ते ६ (सी) यांना सूचना देण्यात येते की, त्यांनी पुढे यावे आणि ११ नोव्हेंबर, २०२५ रोजी दु. २.४५ वा. व्यक्तीशः किंवा लिखित पद्धति दिलेल्या प्राधिकृत बिकला मार्फत न्यायालय छोली क्र. ४, ३ रा मजला, नुनी बिल्डिंग लघु नाव न्यायालय, लोकमान्य टोळक मार्ग, धोले दहावा, मुंबई-४००००२ येथील पिडासना यांना. अतिरिक्त मुख्य न्यायाधिष व न्यायाधिष यांचे समोर हजर राहून न चुकता त्यांचे उत्तर सादर करावे, यात कसुर केल्यास, नामदार न्यायालयात योग्य वाटेल असा आदेश नामदार न्यायालय पातळ करत.

तुम्हाला दद अर्जाची प्रत हला नामदार न्यायालयाच्या न्यायालय छोली क्र. ४ मण्णु मिन्ड शकेल.

न्यायालयाच्या शिक्क्याने ह्या १३ ऑगस्ट, २०२५ रोजी दिले.

सही/- प्रबंधक

मिळवणूक घात - अंतिम

राष्ट्रीय विमन

इसारा अनमन रकम (अंश) (रा. कि.च्या १०%)

धकाकी रकम (०३.११.२०२५)

सही/- सीर

प्रोथोनोटरी आणि सिनियर मास्टरसाठी

याचिकाकार्यासाठी वकील

मो. : ७७३८०२६५२२

पिरामल फायनान्स लि.

सीआयएन: एल६५१०००एएन१८५०१०१०१३२३३९

सीएनएनएन कार्यालय, प्लॉट क्र. १, ६वा मजला, सिनियर अजिंठा इन्डिया, पिरामल असल्या कॉपीरट ग्रुप, कम्पनी बॅंकरन, फायर स्ट्रकट समीर, एलएलपी मार्ग, पुणे (पश्चिम), मुंबई-४००००८ - ५११ २१ ३०२२ ४०००

ई-लिलाव विक्री सूचना - उत्तरवातीं विरुद्धी

कर्मदारां/प्रीटरी/ गणवटपत्रात आता सर्वेक्षित अंदाद अंतर्गत येवामिळ १५ दिवसांची विक्री सूचना

वरील नम्रु करणुद/हमीदारां लिलावच्या ताणेवृत्ती सारखीच उपनिर्ण जबाबदार करत १३(४) घटनेमुळे नम्रु केल्यामुळा रकम चुकती करण्यासाठी याद्वारे सूचना देण्यात येत आहे, कसुर केल्यास कितीही लिलाव/डिक्ली करणया येतल आणि खर्चाची धकाकीनी येथील खालील नम्रु पत्रावर आदेश. तारण मालमतेच्या सारखीच उपलब्ध वेळेच्या संदर्भात अँडरच्या कलम १३ च्या उपकलम (८) च्या तरतुदींवेळे कर्मदारांचे तसे येण्यात येते.

विशेषतः कर्मदारांनी आणि सर्वसामान्य वननेचे कृपा लक्षात ठेवावे की, जर येथे निमोडित लिलाव कोणत्याही कारणास्तव अपयशी झाली तर ताण धनको खाजगी कराराद्वारे त्याचे तारण लागू करू शकतात.

दिनांक: नोव्हेंबर ०७, २०२५, ठिकाण: पुणे

ई-लिलावच्या तारीख: २५.११.२०२५, रोजी न. ११:००-१२:०० (प्रत्येक ५ मिनिटांच्या अपर्याद विमाराहते), बोली सार करणयाची

अंतिम तारीख: २३.११.२०२५, रोजी, ०९:००-१०:०० पूर्वी.

विक्रीच्या तपविलावर अटी आणि शर्तीकरिता कृपया www.piramalfinance.com-Auction.html मध्ये पुरविलेल्या लिंकचा संदर्भ घ्यावा किंवा piramal.auction@piramal.com पर आपल्या ईमेल करवा.

कर्मदारां/प्रीटरी/ गणवटपत्रात आता सर्वेक्षित अंदाद अंतर्गत येवामिळ १५ दिवसांची विक्री सूचना

वरील नम्रु करणुद/हमीदारां लिलावच्या ताणेवृत्ती सारखीच उपनिर्ण जबाबदार करत १३(४) घटनेमुळे नम्रु केल्यामुळा रकम चुकती करण्यासाठी याद्वारे सूचना देण्यात येत आहे, कसुर केल्यास कितीही लिलाव/डिक्ली करणया येतल आणि खर्चाची धकाकीनी येथील खालील नम्रु पत्रावर आदेश. तारण मालमतेच्या सारखीच उपलब्ध वेळेच्या संदर्भात अँडरच्या कलम १३ च्या उपकलम (८) च्या तरतुदींवेळे कर्मदारांचे तसे येण्यात येते.

विशेषतः कर्मदारांनी आणि सर्वसामान्य वननेचे कृपा लक्षात ठेवावे की, जर येथे निमोडित लिलाव कोणत्याही कारणास्तव अपयशी झाली तर ताण धनको खाजगी कराराद्वारे त्याचे तारण लागू करू शकतात.

दिनांक: नोव्हेंबर ०७, २०२५, ठिकाण: पुणे

ई-लिलावच्या तारीख: २५.११.२०२५, रोजी न. ११:००-१२:०० (प्रत्येक ५ मिनिटांच्या अपर्याद विमाराहते), बोली सार करणयाची

अंतिम तारीख: २३.११.२०२५, रोजी, ०९:००-१०:०० पूर्वी.

विक्रीच्या तपविलावर अटी आणि शर्तीकरिता कृपया www.piramalfinance.com-Auction.html मध्ये पुरविलेल्या लिंकचा संदर्भ घ्यावा किंवा piramal.auction@piramal.com पर आपल्या ईमेल करवा.

कर्मदारां/प्रीटरी/ गणवटपत्रात आता सर्वेक्षित अंदाद अंतर्गत येवामिळ १५ दिवसांची विक्री सूचना

वरील नम्रु करणुद/हमीदारां लिलावच्या ताणेवृत्ती सारखीच उपनिर्ण जबाबदार करत १३(४) घटनेमुळे नम्रु केल्यामुळा रकम चुकती करण्यासाठी याद्वारे सूचना देण्यात येत आहे, कसुर केल्यास कितीही लिलाव/डिक्ली करणया येतल आणि खर्चाची धकाकीनी येथील खालील नम्रु पत्रावर आदेश. तारण मालमतेच्या सारखीच उपलब्ध वेळेच्या संदर्भात अँडरच्या कलम १३ च्या उपकलम (८) च्या तरतुदींवेळे कर्मदारांचे तसे येण्यात येते.

विशेषतः कर्मदारांनी आणि सर्वसामान्य वननेचे कृपा लक्षात ठेवावे की, जर येथे निमोडित लिलाव कोणत्याही कारणास्तव अपयशी झाली तर ताण धनको खाजगी कराराद्वारे त्याचे तारण लागू करू शकतात.

दिनांक: नोव्हेंबर ०७, २०२५, ठिकाण: पुणे

ई-लिलावच्या तारीख: २५.११.२०२५, रोजी न. ११:००-१२:०० (प्रत्येक ५ मिनिटांच्या अपर्याद विमाराहते), बोली सार करणयाची

अंतिम तारीख: २३.११.२०२५, रोजी, ०९:००-१०:०० पूर्वी.

विक्रीच्या तपविलावर अटी आणि शर्तीकरिता कृपया www.piramalfinance.com-Auction.html मध्ये पुरविलेल्या लिंकचा संदर्भ घ्यावा किंवा piramal.auction@piramal.com पर आपल्या ईमेल करवा.

कर्मदारां/प्रीटरी/ गणवटपत्रात आता सर्वेक्षित अंदाद अंतर्गत येवामिळ १५ दिवसांची विक्री सूचना

वरील नम्रु करणुद/हमीदारां लिलावच्या ताणेवृत्ती सारखीच उपनिर्ण जबाबदार करत १३(४) घटनेमुळे नम्रु केल्यामुळा रकम चुकती करण्यासाठी याद्वारे सूचना देण्यात येत आहे, कसुर केल्यास कितीही लिलाव/डिक्ली करणया येतल आणि खर्चाची धकाकीनी येथील खालील नम्रु पत्रावर आदेश. तारण मालमतेच्या सारखीच उपलब्ध वेळेच्या संदर्भात अँडरच्या कलम १३ च्या उपकलम (८) च्या तरतुदींवेळे कर्मदारांचे तसे येण्यात येते.

विशेषतः कर्मदारांनी आणि सर्वसामान्य वननेचे कृपा लक्षात ठेवावे की, जर येथे निमोडित लिलाव कोणत्याही कारणास्तव अपयशी झाली तर ताण धनको खाजगी कराराद्वारे त्याचे तारण लागू करू शकतात.

दिनांक: नोव्हेंबर ०७, २०२५, ठिकाण: पुणे

ई-लिलावच्या तारीख: २५.११.२०२५, रोजी न. ११:००-१२:०० (प्रत्येक ५ मिनिटांच्या अपर्याद विमाराहते), बोली सार करणयाची

अंतिम तारीख: २३.११.२०२५, रोजी, ०९:००-१०:०० पूर्वी.

विक्रीच्या तपविलावर अटी आणि शर्तीकरिता कृपया www.piramalfinance.com-Auction.html मध्ये पुरविलेल्या लिंकचा संदर्भ घ्यावा किंवा piramal.auction@piramal.com पर आपल्या ईमेल करवा.

कर्मदारां/प्रीटरी/ गणवटपत्रात आता सर्वेक्षित अंदाद अंतर्गत येवामिळ १५ दिवसांची विक्री सूचना

वरील नम्रु करणुद/हमीदारां लिलावच्या ताणेवृत्ती सारखीच उपनिर्ण जबाबदार करत १३(४) घटनेमुळे नम्रु केल्यामुळा रकम चुकती करण्यासाठी याद्वारे सूचना देण्यात येत आहे, कसुर केल्यास कितीही लिलाव/डिक्ली करणया येतल आणि खर्चाची धकाकीनी येथील खालील नम्रु पत्रावर आदेश. तारण मालमतेच्या सारखीच उपलब्ध वेळेच्या संदर्भात अँडरच्या कलम १३ च्या उपकलम (८) च्या तरतुदींवेळे कर्मदारांचे तसे येण्यात येते.

विशेषतः कर्मदारांनी आणि सर्वसामान्य वननेचे कृपा लक्षात ठेवावे की, जर येथे निमोडित लिलाव कोणत्याही कारणास्तव अपयशी झाली तर ताण धनको खाजगी कराराद्वारे त्याचे तारण लागू करू शकतात.

दिनांक: नोव्हेंबर ०७, २०२५, ठिकाण: पुणे

ई-लिलावच्या तारीख: २५.११.२०२५, रोजी न. ११:००-१२:०० (प्रत्येक ५ मिनिटांच्या अपर्याद विमाराहते), बोली सार करणयाची

अंतिम तारीख: २३.११.२०२५, रोजी, ०९:००-१०:०० पूर्वी.

विक्रीच्या तपविलावर अटी आणि शर्तीकरिता कृपया www.piramalfinance.com-Auction.html मध्ये पुरविलेल्या लिंकचा संदर्भ घ्यावा किंवा piramal.auction@piramal.com पर आपल्या ईमेल करवा.

कर्मदारां/प्रीटरी/ गणवटपत्रात आता सर्वेक्षित अंदाद अंतर्गत येवामिळ १५ दिवसांची विक्री सूचना

वरील नम्रु करणुद/हमीदारां लिलावच्या ताणेवृत्ती सारखीच उपनिर्ण जबाबदार करत १३(४) घटनेमुळे नम्रु केल्यामुळा रकम चुकती करण्यासाठी याद्वारे सूचना देण्यात येत आहे, कसुर केल्यास कितीही लिलाव/डिक्ली करणया येतल आणि खर्चाची धकाकीनी येथील खालील नम्रु पत्रावर आदेश. तारण मालमतेच्या सारखीच उपलब्ध वेळेच्या संदर्भात अँडरच्या कलम १३ च्या उपकलम (८) च्या तरतुदींवेळे कर्मदारांचे तसे येण्यात येते.

विशेषतः कर्मदारांनी आणि सर्वसामान्य वननेचे कृपा लक्षात ठेवावे की, जर येथे निमोडित लिलाव कोणत्याही कारणास्तव अपयशी झाली तर ताण धनको खाजगी कराराद्वारे त्याचे तारण लागू करू शकतात.

दिनांक: नोव्हेंबर ०७, २०२५, ठिकाण: पुणे

ई-लिलावच्या तारीख: २५.११.२०२५, रोजी न. ११:००-१२:०० (प्रत्येक ५ मिनिटांच्या अपर्याद विमाराहते), बोली सार करणयाची

अंतिम तारीख: २३.११.२०२५, रोजी, ०९:००-१०:०० पूर्वी.

विक्रीच्या तपविलावर अटी आणि शर्तीकरिता कृपया www.piramalfinance.com-Auction.html मध्ये पुरविलेल्या लिंकचा संदर्भ घ्यावा किंवा piramal.auction@piramal.com पर आपल्या ईमेल करवा.

कर्मदारां/प्रीटरी/ गणवटपत्रात आता सर्वेक्षित अंदाद अंतर्गत येवामिळ १५ दिवसांची विक्री सूचना

वरील नम्रु करणुद/हमीदारां लिलावच्या ताणेवृत्ती सारखीच उपनिर्ण जबाबदार करत १३(४) घटनेमुळे नम्रु केल्यामुळा रकम चुकती करण्यासाठी याद्वारे सूचना देण्यात येत आहे, कसुर केल्यास कितीही लिलाव/डिक्ली करणया येतल आणि खर्चाची धकाकीनी येथील खालील नम्रु पत्रावर आदेश. तारण मालमतेच्या सारखीच उपलब्ध वेळेच्या संदर्भात अँडरच्या कलम १३ च्या उपकलम (८) च्या तरतुदींवेळे कर्मदारांचे तसे येण्यात येते.

विशेषतः कर्मदारांनी आणि सर्वसामान्य वननेचे कृपा लक्षात ठेवावे की, जर येथे निमोडित लिलाव कोणत्याही कारणास्तव अपयशी झाली तर ताण धनको खाजगी कराराद्वारे त्याचे तारण लागू करू शकतात.

दिनांक: नोव्हेंबर ०७, २०२५, ठिकाण: पुणे

ई-लिलावच्या तारीख: २५.११.२०२५, रोजी न. ११:००-१२:०० (प्रत्येक ५ मिनिटांच्या अपर्याद विमाराहते), बोली सार करणयाची

अंतिम तारीख: २३.११.२०२५, रोजी, ०९:००-१०:०० पूर्वी.

विक्रीच्या तपविलावर अटी आणि शर्तीकरिता कृपया www.piramalfinance.com-Auction.html मध्ये पुरविलेल्या लिंकचा संदर्भ घ्यावा किंवा piramal.auction@piramal.com पर आपल्या ईमेल करवा.

कर्मदारां/प्रीटरी/ गणवटपत्रात आता सर्वेक्षित अंदाद अंतर्गत येवामिळ १५ दिवसांची विक्री सूचना

वरील नम्रु करणुद/हमीद